

सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य
संचालनालय, गट - "ब" या पदावर नामनिर्देशनाने
नियुक्ती.

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

शासन निर्णय क्रमांक : औसुवआ-१२११/प्र.क्र.७१/कामगार - १
दिनांक :- ०३/०८/२०१२

पहा :- १) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पत्र क्र. १९३(१)(६)/१४६/१५-अ,
दि. ०८/१२/२०११.

२) शासनपत्र, उ.ऊ.व का.विभाग, समक्रमांक, दि. २७/१२/२०११.

३) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांचे पत्र क्र.
संऔसुवआ/आस्थापना/गोप-१३०-१५२/२ ब, दि. २८/०५/२०१२.

शासन निर्णय :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य
संचालनालय, गट "ब" या पदावर नामनिर्देशनाने नियुक्ती करण्यासाठी परिक्षा घेतलेल्या होत्या.
सदर परिक्षेच्या निकालानुसार दि. ०८/१२/२०११ रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने
एकूण ३१ उमेदवारांची शिफारस केलेली आहे.

२. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांनी त्यांच्या संदर्भ क्र. ३
च्या पत्रान्वये ३१ उमेदवारांपैकी २३ उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी तसेच
जात पडताळणी आणि इतर अनुषंगिक विहित प्रमाणपत्रांची संबंधित यंत्रणांकडून पडताळणी
तसेच मूळ कागदपत्रांची पडताळणी करून शासनास अहवाल सादर केलेला आहे. त्यानुसार
सोबतच्या विवरणपत्रामधील २३ उमेदवारांची त्यांच्या नावांसमोर दर्शविलेल्या वर्गवारीमध्ये व
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयाच्या अधिपत्याखालील कार्यालयात,
सहायक संचालक, गट-ब या पदावर रु.९३००-३४८००, ग्रेड पे ४४०० या वेतनश्रेणीत
परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. संबंधित उमेदवार या वेतनमानात, ते
ज्या दिनांकापासून सहायक संचालक, गट-ब या पदाचा पदभार स्विकारतील त्या दिनांकापासून
दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीवर कार्यरत राहतील. या उमेदवारांनी त्यांच्या पदाचा कार्यभार
धारण केल्याबाबतचा सादर केलेला रुजू अहवाल, संबंधित कार्यालयाने संचालक, औद्योगिक
सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांना तातडीने सादर करावा व संचालक, औद्योगिक सुरक्षा व
आरोग्य संचालनालय यांनी याबाबत आवश्यक ती तपासणी करून शासनास अहवाल सादर
करावा.

३. या शासन निर्णयाच्या दिनांकापासून संबंधित उमेदवारांनी तीस दिवसांच्या आत
त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू व्हावे, अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.

४. उमेदवारांनी त्यांच्या नियुक्तीच्या पदावर या शासन निर्णयाच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत विशिष्ट संयुक्तिक कारणासाठी हा कालावधी वाढवून देण्याची विनंती केली असेल व ती शासनाने गुणवत्तेवर मान्य केली असेल तर त्यांनी त्या वाढीव कालावधीच्या आत हजर झाले पाहिजे. अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.

५. विहित कालावधीत जे उमेदवार त्यांच्या पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू होणार नाहीत, असे उमेदवार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निश्चित केलेल्या गुणवत्ता यादीतील मिळविलेली जेष्ठता गमावतील. तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उर्वरित ८ उमेदवारांसंदर्भात संचालक, औ.सु.व आ. यांच्याकडून तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांच्या नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात येतील. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या एकूण ३१ उमेदवारांच्या आपआपसातील जेष्ठतेचे आदेश महाराष्ट्र नागरी सेवा (ज्येष्ठतेचे विनियमन) नियमावली १९८२ मधील मार्गदर्शक तत्वे तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या गुणवत्ता क्रमानुसार यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

६. विहित मुदतीत रुजू न झालेल्या उमेदवारांचा अहवाल संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांनी त्यांच्या अभिप्रायासह उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवावा.

७. नियुक्तीच्यावेळी संगणक अर्हता प्राप्त न केलेल्या उमेदवारांनी शासन निर्णय सा.प्र.वि. क्रमांक - प्रशिक्षण - २०००/प्र.क्र.६१/२००१/३९, दिनांक १९ मार्च, २००३ अन्वये विहित केल्यानुसार या आदेशाच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत संगणक अर्हता प्राप्त करणे आवश्यक राहिल. अन्यथा त्यांच्या सेवा आपोआप समाप्त होतील.

८. त्यांना परिविक्षा कालावधीमध्ये पहिल्या वर्षानंतरची वेतनवाढ देण्यात यावी आणि त्या पुढील वेतनवाढ परिविक्षा कालावधी समाधानकारक पूर्ण केल्यावरच देण्यात यावी.

९. संबंधित उमेदवारांनी मराठी व हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण केल्या नसतील किंवा त्यांना त्या परिक्षांतून सूट मिळाली नसेल तर विहित नियमानुसार त्यांना मराठी व हिंदी भाषा परिक्षाही उत्तीर्ण व्हावे लागेल. अन्यथा प्रचलित शासन नियमानुसार ते कारवाईस पात्र राहतील.

१०. शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अंनया-१००५/१२६/सेवा-४, दि. ३१ ऑक्टोबर, २००५ मधील तरतुदीनुसार संबंधित उमेदवारांना नविन परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू राहिल.

११. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या दि. ०८/१०/२०११ रोजीच्या पत्रान्वये शिफारस केलेल्या या उमेदवारांच्या आणि इतर उमेदवारांच्या सेवाजेष्ठतेचे आदेश प्रचलित नियमानुसार यथावकाश निर्गमित करण्यात येतील.

१२. संबंधित उमेदवारांनी त्यांच्या कामाचा अपेक्षित दर्जा प्राप्त न केल्यास आणि / किंवा परिविक्षा कालावधीमध्ये विहित विभागीय परिक्षा उत्तीर्ण न केल्यास, त्यांचे काम किंवा वर्तणूक अयोग्य अथवा अननुरूप आढळल्यास अथवा त्यांनी सादर केलेली कोणतीही माहिती वा कागदपत्रे विहित नसल्याचे आढळल्यास ते सेवेतून कमी करण्यास पात्र ठरतील. तसेच रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता लक्षात घेवून जे उमेदवार सद्यस्थितीत शासकीय सेवेत आहेत, त्यांचे गोपनीय अहवाल तपासणीच्या अधिन राहून सदर नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासकीय सेवेतील अशा उमेदवारांनी रुजू होताना ते सद्यस्थितीत कार्यरत असणाऱ्या

कार्यालयाकडून त्यांचे गोपनीय अहवालाबाबत तसेच त्यांचे विरुद्ध कोणतीही शिस्तभंग विषयक कारवाई सुरु नसल्याबाबत प्रमाणपत्र/ पत्र सादर करावे. अशा उमेदवारांचे गोपनीय अहवाल अपेक्षित दर्जाचे न आढळल्यास अथवा त्यांचे विरुद्ध काही शिस्तभंगविषयक कार्यवाही प्रलंबित असल्याचे आढळल्यास त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येईल.

१३. त्यांना सेवेतून कमी करावयाचे झाल्यास शासन एक महिन्याची पूर्व सूचना देईल. मात्र, त्यांच्या सेवेच्या काळामध्ये दुर्वर्तन व सेवेच्या शर्तीचा भंग झाला तर अशी पूर्व सूचना न देता त्यांना कामावरून कमी करण्यात येईल. पूर्व सूचनेचा एक महिन्याचा कालावधी शासन वेळोवेळी जे बदल करील त्या बदलांना अधिन राहून ठरविण्यात आलेला आहे.

जर त्यांना राजीनामा द्यावयाचा असेल तर त्यांनी शासनाला कमीत कमी एक महिन्याची पूर्व सूचना देणे आवश्यक आहे.

१४. उमेदवारांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांचे कटाक्षाने पालन करणे आवश्यक आहे. उपरोक्त नमूद केलेल्या अटी व शर्तीसह महाराष्ट्र शासन सेवेत असलेल्या अधिकारी वर्गाला लागू असणारे इतर प्रचलित कायदे, नियम, शासन निर्णय इत्यादी सुद्धा या उमेदवारांना लागू राहतील.


१५. संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांनी आवश्यकता असल्यास या उमेदवारांच्या प्रशिक्षणाची व्यवस्था करावी.

१६. त्यांचा गोपनीय अभिलेख योग्य प्राधिकाऱ्याकडे प्रचलित नियमानुसार सादर करण्यात यावा.

१७. त्यांचा परिविक्षा कालावधी संपल्यानंतर संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, मुंबई यांनी शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक - एसआरव्ही - १०६२/डि, दिनांक २६/०४/१९६३ मध्ये विहित केलेल्या नमुन्यात त्यांच्याबाबत खास अहवाल (२ प्रती) शासनाकडे पाठवावा.

संज्ञांक संकेतिक - 201208061450091101

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(अ.नि.साखरकर)

कार्यासन अधिकारी

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग.

सोबत - विवरणपत्र

प्रति :-

सर्व संबंधित उमेदवार (सोबतच्या विवरणपत्रानुसार) नोंदणीकृत पोचदेय डाकेने.

प्रत:-


- १) मा. मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- २) मा. राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) सचिव (कामगार) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई.
- ३) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई (स्वतंत्र पत्राद्वारे)

- ४) सह सचिव/उप सचिव (कामगार) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, कामगार भवन, ई-ब्लॉक, सी-२०, बांद्रा-कुर्ला संकुल, रिझर्व्ह बँकेसमोर, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०० ०५१.
- ६) औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील सर्व अपर/सह संचालक.
- ७) महालेखापाल, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - १, मुंबई
- ८) महालेखापाल, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र - २, नागपूर
- ९) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
- १०) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई / नागपूर.
- ११) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
- १२) सामान्य प्रशासन विभाग / कार्या. १२ / १३ / १६-ब, मंत्रालय, मुंबई.
- १३) सर्व उप सचिव / अवर सचिव / कक्ष अधिकारी / उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. /
- १४) निवड नस्ती कामगार - १

शासन निर्णय क्रमांक : औसुवआ-१२११/प्र.क्र.७१/कामगार -१, दि.०३/०८/२०१२ सोबतचे विवरणपत्र

अ. क्र.	उमेदवाराचे नाव व पत्ता	गुणवत्ता क्रमांक	जात प्रवर्ग/वर्गवारी	नियुक्तीची वर्गवारी	नियुक्तीचे ठिकाण
१	श्री. लक्ष्मीकांत काशीनाथ गोरामे अशोक नगर, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर-४१३७१७	१	अराखीव	अराखीव	औरंगाबाद
२	श्री.पंकज भाणिक जाधव प्लॉट क्र. ३३ सम्राट नगर, भडगांव रोड, टाकळी,पोस्ट ओझर, जिल्हा जळगाव-४२४१०१	२	इ.मा.व	अराखीव	जळगाव
३	श्री.संदिप डाळू लोढे कॉर्टर नं. टाईप ३, बी ११५, एच.ए.एल. टाऊनशीप,ओझरमिंग, ता. निफाड, जि. नाशिक-४२२२०७	३	अ.जा.	अ.जा.	अहमदनगर
४	श्री. अमोल विजय बाईत घर क्र.५९१, पोस्ट खेडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी-४१५६०५	६	इ.मा.व.	अराखीव	मुंबई
५	श्री.सुनिल राधो ठाकरे टाईप २, बिल्डींग क्र.३,फ्लॅट क्र.२, एम.एस.इ.टी.सी.एल. कॉलनी, पडघे, भिवंडी, जि. ठाणे-४२११०१	७	अराखीव	अराखीव	वसई
६	श्री.विजय वासुदेवराव निकोले वासुदेवाशिष प्रसाद कॉलनी, हॅपी अवर स्कुलच्या मागे,जठारपेठ, अकोला-४४४३०२	९	अराखीव	अराखीव	अकोला
७	श्री.महेश यशवंत भालेकर घर क्र. ८०४, सुभाष पेठ, कन्टॉन्मेंट, औरंगाबाद-४१३००२	१०	अ.जा.	अ.जा.	नांदेड
८	श्री.हिमतराव धनाजीराव शिंदे फ्लॅट नं. ५०६, बी. विंग सी बिल्डींग, परिवार को. हौ.सो., परशुराम गोडबोले मार्ग, कांजूर पोलीस स्टेशन जवळ,कांजूरमार्ग (पू.) मुंबई-४०००४२	१२	अराखीव	अराखीव	मुंबई
९	श्री.केशव सदाशिव केंद्रे फ्लॅट नं. एल ७, म्हेक्टर ए,श्रीनगरी,सिध्दीविनायक नगर, निगडी, ता. हवेली, जि. पुणे-४११०४४	१३	भ.ज.(ड)	अराखीव	सह संचालक कार्यक्षेत्र-२ (पुणे)
१०	श्री.प्रदिप रावसाहेब भिताडे फ्लॅट नं. एल ७, शामा हेरिटेज, सोनीगरा टाऊनशीपजवळ, केशवनगर,चिंचवड, पुणे-३३	१४	अराखीव	अराखीव	सोलापूर
११	श्री.स्वप्नील कौतिकराव निकम (महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन- औरंगाबाद विभाग, दि.१४ सप्टेंबर, २००६ अन्वये बदललेले नाव-स्वप्नील कौतिकराव देशमुख)घर क्र. ६५, श्री कृष्ण नगर, म्हाडा कॉलनी,भोकरधन नाका,जालना-४३१२०३	१५	अराखीव	अराखीव	औरंगाबाद

१२	श्री.नंदकिशोर आबासाहेब देशमुख ६ गणनायक अपार्टमेंट, चौक नं. ४ गोविंदनगर, नाशिक-४२२६०७	१६	अराखीव	अराखीव	अपर संचालक कार्यक्षेत्र-३(पुणे)
१३	श्री.प्रवीण लक्ष्मण पाटोल द्वारा- श्री.बडगुजर. २२ शिवाजीनगर, सुधीर भुसार समोर, वाडीभोकर रोड, धुळे-४२४००२	१७	इ.मा.व.	अराखीव	नाशिक
१४	श्रीमती तृप्ती रत्नकांत गोविंद डी.एस.के.विश्व, भास्कर बी ५०१, सिंहगड रोड, धायरी पुणे, ता. हवेली जि. पुणे-४११०४२	१८	अ.जा.	अराखीव (महिला)	अपर संचालक कार्यक्षेत्र-३ (पुणे)
१५	श्री.धिरजकुमार रामदास खिरोडकर गजानन नगर, हनुमान मंदिराजवळ, महाराणा हरद्वारे गल्ली, दाबकी रोड, अकोला- ४४४००२	१९	अ.जा.	अराखीव	अकोला
१६	श्री. अजित मधुकर मोहिते भारत नगर, गवळी प्लॉट नं. २१, मिरज, जि. सांगली-४१६४१०	२०	अराखीव	अराखीव	कोल्हापूर
१७	श्री.अरिफ अमिर तांबेळी घर क्र. ३४४, बापुजी नगर, सोलापूर-४१३००३	२१	इ.मा.व.	अराखीव	सोलापूर
१८	श्रीमती पल्लवी भानुदास बुक्कावार, प्लॉट नं. ६३, शिवाजीनगर, यवतमाळ-४४५००१	२२	अराखीव	अराखीव (महिला)	नागपूर
१९	श्री.किरण रमेश लकारिया, ए ३, शतायुषी अपार्टमेंट, वेताळबाबा रोड जवळ, भगुर, जि. नाशिक-४२२५०२	२३	भ.ज.(ब)	अराखीव	वसई
२०	श्री.सुहास रामचंद्र दोरुगडे, प्लॉट नं. ४२, कोरे अपार्टमेंट, एस.टी. कॉलनी, विश्रामबाग, सांगली-४१६४१५	२४	इ.मा.व	अराखीव	कोल्हापूर
२१	श्री.असरथ भीमराव खरटमल, सर्वे नं. ७-१-२-६, यशोवेल चिंचवड वसाहत, बिजलीनगर, चिंचवड-४११०३३	२७	अ.जा.	अ.जा.	सोलापूर
२२	श्री.कन्हैया तोताराम झोपे, प्लॉट नं. ४७ एस.आर. नं. ७६, कोल्हे नगर, जळगाव-४२५००१	२८	इ.मा.व	इ.मा.व.	जळगाव
२३	श्री.शरद महादेवराव धनविजय प्लॉट नं. २०३, स्वागत रेसिडेंसी, नारायणीधाम जवळ, कात्रज, पुणे-४६	२९	अ.जा.	अ.जा.	नागपूर


 (अ.नि. साखरेकर)
 कार्यासन अधिकारी
 उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग.